

del) an einen solchen Mann verheirathet, dessen älterer Bruder noch nicht verheirathet ist, Hānta in UDVĀHAT. ÇKDra. Suppl. Vgl. u. परिविष.

परिदाह (von 1. दह् mit परि) m. 1) das Brennen VJUP. 219. चतुषोः सु. 1, 38, 14. 268, 14. परि° 61, 21. — 2) Seelenschmerz MBh. 12, 10511. राग°, मोह°, द्वेष° MADBJ. 13. — Vgl. निष्परिदाह.

परिदाहिन (wie eben) adj. brennend P. 3, 2, 142.

परिदीन (प° + दीन) adj. überaus niedergeschlagen, — betrübt: °सह DRAUP. 6, 27. °मानसा R. 5, 28, 12.

परिदुर्बल (प° + दु°) adj. f. स्त्री überaus schwach, — hinfällig Śāy. 5, 93. R. 3, 63, 5. MĀRk. P. 23, 13.

परिदेव (von 2. दिव् mit परि) m. Wehklage VJUP. 64. किं तु संज्ञय संग्रामे वृत्तं दुर्योधनं प्रति । परिदेवो महानत्र श्रुतो मे नाभिनन्दनम् ॥ MBh. 7, 3014.

परिदेवक (wie eben) adj. jammernd, wehklagend P. 3, 2, 147, Sch. BHĀT. 7, 13.

परिदेवन (wie eben) n. das Wehklagen, Jammern AK. 1, 1, 5, 16. H. 273. v. l. HALĀJ. 3, 17. P. 3, 3, 15, VĀrtt. MBh. 1, 427. 3, 10259. R. 2, 57, 15. R. GORa. 1, 4, 58. 5, 67 in der Unterschr. KATHĀS. 30, 134. Verz. d. Oxf. H. 15, b, 8. °ना f. dass. Nir. 7, 3. तत्र का परिदेवना JĀGĒ. 3, 9. BHAG. 2, 28. MBh. 2, 1706. Hit. IV, 68. GARUḌA-P. 111 nach ÇKDra. Spr. 53. COLĒBR. Misc. Ess. I, 397. unbestimmt ob n. oder f. MBh. 3, 15451. RAJB. 14, 83.

परिदेविन् (wie eben) adj. wehklagend, jammernd P. 3, 2, 142. im Prakrit: कर्णपरिदेविणी ÇĀK. 70, 12.

परिदृष्ट (von दर्श् mit परि) nom. ag. Zuschauer, Wahrnehmer, Erkennen PRAÇOP. 6, 5. MBh. 12, 7107 = 9019 = 10520.

परिद्वीप (प° + द्वीप) m. N. pr. eines der Söhne des Garuḍa MBh. 5, 3596.

परिद्वेष (von 1. द्विष् mit परि) adj. hassend, feindlich RV. 8, 64, 9. Nir. 5, 23.

परिदुर्षण (vom caus. von दुर्ष् mit परि) n. Angriff, Beleidigung, Miss-handlung MBh. 14, 1028.

परिधान (von 1. धा mit परि) n. 1. das Herumlegen (des Holzes) KĀTJ. ÇR. 5, 6, 14. — 2) das Umwerfen, Umliegen (des Gewandes) KĀTJ. ÇR. 15, 5, 16. 25, 11, 16. P. 3, 1, 20, VĀrtt. 2. वस्त्र° Verz. d. Oxf. H. 86, b, 13. 16. KULL. zu M. 8, 396. परिधानाच्छादनवस्त्रमपि समर्पय PĀNĒAT. 226, 16. das Umkleiden, Bekleiden: आत्मपरिधानार्थं (°धानाय GORa.) सीता कौशेय-वासिनी । संप्रेत्य चीरं संत्रस्ता R. 2, 37, 9. — 3) Umwurf, Gewand, insbes. Untergewand (AK. 2, 6, 3, 18. 3, 4, 6, 31. 25, 189. H. 672. HALĀJ. 2, 391. 392): यत्ते वासः परिधानम् AV. 8, 2, 16. oxyt. ÇAT. Br. 14, 9, 1, 10. परिधानेन वाससा N. 9, 14. MBh. 12, 11276 (wo फलकपरि° zu lesen ist). HARIV. 16265. °वत्कल्लं PĀNĒAT. V, 21. गगण° adj. ganz nackt BHĀG. P. 5, 5, 28. Am Ende eines adj. comp. f. स्त्री Z. d. d. m. G. 14, 369, 16. KULL. zu M. 10, 35. परिधान MBh. 5, 15533. 12, 11275. — 4) das Abschliessen (der Recitation) ÇĀNKH. Br. 18, 4, 26, 4. ÇĀNKH. ÇR. 6, 6, 42.

परिधानीय (von परिधान und von 1. धा mit परि) 1) adj. den Schluss bildend; f. स्त्री (sc. ऋच्) Schlussvers AIT. Br. 6, 7. 15. 23. ÇĀNKH. Br. 8, 1, 15, 4. ÇR. 7, 10, 4. 14, 6. 20, 10. ĀÇV. ÇR. 2, 16. 6, 2. 3. 5. 9, 6. KĀND. Up. 4, 16, 2. — 2) n. = परिधान Untergewand KĀÇ. zu P. 1, 1, 36.

IV. Theil.

परिधापन (vom caus. von 1. धा mit परि) n. das Umnehmenlassen (des Gewandes) KAUC. 54.

परिधापनीय (vom vorherg.) adj. auf das Umnehmenlassen bezüglich: ऋच् KAUC. 79.

परिधाय (von 1. धा mit परि) m. 1) Gefolge, = परिकर H. an. 4, 225. = परिच्छेद (es ist wohl परिच्छेद gemeint; danach übersetzt auch WILSON retinue, attendants; ÇKDra. liest परिच्छेद) MED. j. 120. — 2) die Hinterbacken H. an. MED. — 3) = जलस्थान Wasserbehälter H. an. = जलस्थान MED.; so auch ÇKDra., während WILSON nach ders. Auf. a piece of water übersetzt.

परिधायक (wie eben) m. Gehege, Umzäunung; zur Erkl. von परिधि Śāy. zu RV. 1, 52, 5.

परिधारण (von धृ mit परि) n. das Herumtragen: शोकस्य so v. a. das Sichhingeben dem Schmerze MBh. 12, 5750.

परिधार्य (wie eben) adj. zu erhalten, aufrechtzuhalten: यन्मया किं — लोका धर्मगुणान्विताः । परिधार्याः स्थितौ सर्वे HARIV. 7208.

परिधाविन् (von 1. धाव् mit परि) m. der Herumläufer, N. des 46sten (20sten) Jahres im 60jährigen Jupitercyclus VARĀH. BRH. S. 8, 45. 46. Journ. of the Am. Or. S. 6, 180.

परिधि (von 1. धा mit परि) m. 1) Einschluss, Gehege, Wall: वृत्रं परिधिं नदीनाम् RV. 3, 33, 6. कमापो अग्निं परिधिं हवति 4, 18, 6. मिनहलस्य परिधीरिव त्रितः 1, 52, 5. 9, 107, 19. 7, 33, 9. 42. vom Meere, das die Erde umschliesst: (गाम्) परिध्युपात्ताम् BHĀG. P. 1, 10, 3. — 2) Umfassung, Schutzwehr: अन्त्यस्तेषां परिधिरेस्तु कश्चित् RV. 1, 125, 7. 10, 18, 4. परिधिर्निविनाय कम् AV. 4, 9, 1. 8, 2, 9. 25. — 3) Hülle: यथा सो अस्य परिधिष्पताति AV. 5, 29, 2. VS. 2, 17. परिधीर्येषां RV. 9, 96, 11. — 4) der Hof um Sonne und Mond, Doppelsonne AK. 1, 1, 2, 34. 3, 4, 17, 99. TRIG. 3, 3, 405. H. 102. an. 3, 347. MED. dh. 33. HALĀJ. 1, 41. परिधिर्मुक्त इवाहदीधितिः RAJB. 8, 30. VARĀH. BRH. S. 29, 2. 8. उभयपार्श्वगतौ परिधी र्वेः 36, 4. प्रत्यर्कसंज्ञः परिधिः 33. परिधिस्तु प्रतिसूर्यः 46, 19 (20). मुहुः परिधयो ऽभूवन्स्राह्णेः शशिसूर्ययोः BHĀG. P. 3, 17, 8. धूम्रा दिशः परिधयः कल्पते भूः 1, 14, 15. Vgl. परि सूर्यस्य परिधीर्यस्यत् RV. 10, 139, 4. — 5) Horizont: तेषां मध्यगतो देवो रराज भगवाच्छिखः । शरदभविनिर्मुक्तः परिधिस्थ इवाप्रमान् ॥ MBh. 13, 878. दैत्ययूथैः) पिबद्भिरिव खं दग्भिर्दृक्द्भिः परिधीनिव BHĀG. P. 8, 13, 10. — 6) Nimbus: (अज्ञितः) कनकपरिधिः BHĀG. P. 8, 7, 17. — 7) Umfang, Umkreis VARĀH. BRH. S. 42 (43), 50. 58, 22. 53. 78, 20. COLĒBR. Alg. 67. SORJAS. 12, 30. 36. ऽऽ 1, 59. 60. 64. 65. Epicyclus 2, 34. 49. 55. — 8) Umgebung VARĀH. BRH. S. 52, 47. — 9) im Opferwesen die grünen Hölzer (gewöhnlich drei, मध्यम, दक्षिण, उत्तर), welche, um das Altarfeuer gelegt, dasselbe zusammenhalten sollen, AK. 3, 4, 27, 99. H. an. MED. HALĀJ. 5, 21. गन्धर्वस्त्वा विश्वावसुः परि र्दधातु विश्वयारिश्चै यजमानस्य परिधिरे-सि (zugleich Bed. 2) VS. 2, 3. 18, 63. RV. 10, 90, 15. 130, 3. AV. 9, 6, 10. 13, 1, 46. AIT. Br. 1, 28. 3, 28. अत्तःपरिधि पूर्वं प्राप्स्यत् 7, 38. KĀTJ. ÇR. 25, 11, 25. ĀÇV. ÇR. 9, 2. 7. ÇAT. Br. 1, 3, 2, 13. 4, 2. fgg. 2, 5, 5. fgg. 13, 8, 4, 8 u. s. w. KĀTJ. ÇR. 2, 8, 1. 2. 5, 6, 14. शकल° 6. अनु° 3, 1, 13. Schol. zu KĀTJ. ÇR. 34, 7. fgg. बाहुमात्रः परिधिः स्मृतः GRĒJASĀMGR. 1, 85. MBh. 5, 4795. HARIV. 13226. — 10) N. pr. eines Mannes गग्रा प्रुधादि zu P. 4, 1, 123.

34